

भाषा सल्लागार समिती अंतर्गत स्थापन
केलेल्या उपसमितीची पुनर्रचना करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१५/प्र.क्र.३०/भाषा-१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: १४ जून, २०१६**

वाचा :-

- १) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१३/प्र.क्र.३८/भाषा-४, दि. २८/१०/२०१३.
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१३/प्र.क्र.३०/भाषा-१, दि.५/८/२०१५.
- ३) भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.भासस २०१५/-/२१००/५-६, दि.२६/११/२०१५

प्रस्तावना :-

संदर्भाधीन दि.२८/१०/२०१३ च्या शासन निर्णयानुसार राज्याचे राजभाषा मराठीचे पुढील २५ वर्षासाठीचे धोरण ठरविण्यासाठी मसुदा तयार करण्याकरीता प्रा.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती अंतर्गत उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर दि.५/८/२०१५ च्या शासन निर्णयानुसार श्री.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पुनर्रचना करण्यात आल्यामुळे भाषा सल्लागार समिती अंतर्गत असलेल्या उप समितीची पुनर्रचना करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार सदरहू उपसमितीची पुनर्रचना करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

राज्याचे राजभाषा मराठीचे पुढील २५ वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी मसुदा तयार करण्याकरिता भाषा सल्लागार समिती अंतर्गत पूर्वलक्षी प्रभावाने दि.५ ऑक्टोबर, २०१५ पासून खालीलप्रमाणे उप समितीची पुनर्रचना करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

- | | | | |
|----|------------------|---|-----------------|
| १. | श्री.सदानंद मोरे | - | अध्यक्ष |
| २. | श्री.अनिल गोरे | - | समन्वयक व सदस्य |
| ३. | अॅड दिपक गायकवाड | - | सदस्य |
| ४. | डॉ.प्रकाश परब | - | सदस्य |
| ५. | डॉ. दिलीप धोंडगे | - | सदस्य |
| ६. | श्री.माधव जोशी | - | सदस्य |

७. प्रा.संतोष क्षीरसागर - सदस्य
८. श्रीमती स्वाती राजे - सदस्य
९. डॉ. सुजाता महाजन - सदस्य

२. सदर उपसमितीला विशेष निमंत्रित म्हणून भाषा तज्ञ व अनुषंगिक मान्यवरांना विशेष निमंत्रित म्हणून बोलाविण्याचे अधिकार राहतील.

३. सदर समितीचे अध्यक्ष व सदस्यांना संदर्भाधीन दि.५ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार मानधन, बैठक भत्ता, प्रवास भत्ता, दैनिक भत्ता इ. लागू राहतील. सदर समितीची मुदत सदर मसुदा तयार होईपर्यंत राहिल.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६१४१३२२१५१३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मं. हि. बनसोडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
४. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
५. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),

८. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१०. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१३. सर्व मंत्रालयीन विभाग,
१४. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
१५. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१६. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१७. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई,
१८. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१९. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२०. सर्व संबंधित सदस्य (भाषा संचालनालयामार्फत)
२१. सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२२. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
२३. निवड नस्ती.